

दि.२६.११.२००८ ते दि.२९.११.२००८ या कालावधीत  
मुंबई येथे आतंकवाद्यांच्या हल्ल्यांत शहीद झालेल्या  
पोलीस सेवेतील व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी एकास गट  
'ब' किंवा 'अ' मधील पदावर शासन सेवेत सामावून  
घेण्याबाबत.

अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत.

### महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय, क्रमांक :- अकंपा-१००८/प्र.क्र.२४८/०८/आठ

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक :- २०.१.२००९

- संदर्भ :-**
- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकंपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ,  
दिनांक २६ ऑगस्ट, १९९४
  - २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकंपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ,  
दिनांक १२ मार्च, १९९७
  - ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : अकंपा-१०००/प्र.क्र.२०/२०००/आठ,  
दिनांक २८ मार्च, २००१
  - ४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ,  
दिनांक २२ ऑगस्ट, २००५
  - ५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:- अकंपा-१००६/प्र.क्र.१७४/०६/आठ,  
दिनांक १७ जुलै, २००७
  - ६) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र.डिएमयू-२००८/प्र.क्र.३९९/डीएम-१,  
दि.१ डिसेंबर, २००८

### प्रस्तावना :-

शासन सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट 'क' व 'ड' मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांची शैक्षणिक पात्रता विचारात घेवून गट 'क' व 'ड' मधील पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याची शासनाची योजना आहे. त्याचप्रमाणे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात/ अतिरेकी कारवाईमध्ये जायबंदी/मृत्यू झालेल्या शासकीय सेवेतील गट 'अ' व 'ब' च्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही शासन सेवेत गट 'क' व 'ड' च्या पदावर प्राधान्याने नियुक्ती देण्याचे शासनाचे संदर्भ क्र.(५) येथील निर्णयाच्ये निर्देश आहेत. तथापि दि.२६.११.२००८ ते दि.२९.११.२००८ या कालावधीत मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी खास बाब म्हणून त्यांच्या शैक्षणिक अर्हता व पात्रतेनुसार गट 'अ' व 'ब' च्या पदावर शासन सेवेत सामावून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

आता प्रचलित अनुकंपा नियुक्ती योजनेतील अटी व शर्ती तसेच पात्रतेचे निकष शिथील करून एक खास बाब म्हणून दि.२६.११.२००८ ते २९.११.२००८ या कालावधीत शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांपैकी एकाच व्यक्तीस त्यांची शैक्षणिक पात्रता विचारात घेवून गट 'क' व 'ड' प्रमाणेच शासन सेवेतील गट "ब" किंवा "अ" मधील सरळसेवेच्या कोट्यातील प्रथम टप्प्यावरील पदावर नियुक्ती देण्यास शासन मान्यता देत आहे. प्रचलित अनुकंपा योजनेतील अटी व शर्ती शिथील करून वरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यास दिलेली मान्यता ही तत्कालीन विशिष्ट परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी घेतलेला निर्णय पूर्वीदाहरण म्हणून धरता येणार नाही.

२. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संदर्भातील इतर तरतूदी कायम राहतील. त्यामुळे शहीद झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्ती सज्जान असल्यास त्यांनी पोलीस अधिकारी/कर्मचारी शहीद झाल्याच्या दिनांकापासून एका वर्षात अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच त्यांच्या पात्र कुटुंबियांपैकी कोणीही व्यक्ती सज्जान नसल्यास त्या कुटुंबियांमधील पात्र व्यक्तीने सज्जान झाल्यानंतर एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक राहील.

३. प्रस्तुत प्रकरणी अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नियुक्ती द्यावयाची असल्याने शासन निर्णय क्र.अंकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ, दि.२२ ऑगस्ट, २००५ मधील तरतूदीनुसार नियुक्ती करीता रिक्त होणाऱ्या पदांच्या ५% ची मर्यादा या प्रकरणी शिथील करण्यात येत आहे. त्यामुळे अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर विहित सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर संबंधितांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी.

४. तथापि, आयोगाच्या कक्षेतील गट 'ब' किंवा गट 'अ' पदावर नियुक्ती देण्यापूर्वी अशा प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहील.

५. अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासंदर्भातील संपूर्ण कार्यवाहीवर म्हणजेच अर्ज स्वीकृतीपासून ते नियुक्ती देईपर्यंतच्या कार्यवाहीवर नियंत्रण गृह विभागाचे राहील.

६. सदर शासन निर्णय शासनाच्या वेबसाईट क्र. [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) वर उपलब्ध असून त्यांचा संगणक संकेतांक क्र. २००९०१९१६२८१४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सही/-  
(श्री. प्र. पाटील)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा.राज्यपालांचे सचिव, मलबार हिल मुंबई,  
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक,  
सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
\*प्रबंधक अपिल शाखा, उच्च न्यायालय,मुंबई,  
\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,मुंबई  
\*सचिव,महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),  
\*प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, (विधान परिषद), मुंबई,  
\*सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,  
\*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,  
\*महालेखापल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,  
\*महालेखापाल-१ (लेखा परीक्षा) मुंबई,  
\*महालेखापाल-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर,  
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मुंबई  
महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई  
अधिदान व लेखा अधिकारी,मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी,मुंबई,  
मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे),कोकण भवन,नवी मुंबई,  
सर्व विभागांचे आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व  
विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,  
**निवड नस्ती.**  
**\*पत्राव्दरे**

